

KISAN MOULDINGS LTD.

Regd. Off.: Tex Centre, K Wing, 3rd Floor, 26 'A' Chandivili Road, Off. Saki Vihar Road, Andheri East, Mum. - 400 072 • **Tel.** - 022 4200 9100/4200 9200 **CIN:** L17120MH1989PLC054305



.....

September 02, 2024

To, BSE Limited, Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Scrip Code: <u>530145</u>

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper Advertisement regarding Post-Dispatch Intimation of Public Notice of the 35th Annual General Meeting ("AGM") of the Company through Video Conferencing/Other Audio Visual Means In terms of Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 30 & 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are forwarding herewith copies of News Paper clippings regarding Annual General Meeting and Remote E-voting published on Monday, September 02, 2024 in "Business Standard" and "Mumbai Lakshadweep", inter-alia containing the following details:

i. Notice of 35th Annual General Meeting ("AGM") of Kisan Mouldings Limited being convened on Monday, September 23, 2024 at 3:00 p.m. through Video Conferencing / Other Audio Visual Means ("VC/OAVM"), in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder read with General Circulars No. 14/2020 dated April 08, 2020, No. 17/2020 dated April 13, 2020, in relation to "Clarification on passing of ordinary and special resolutions by companies under the Companies Act, 2013", No. 20/2020 dated May 05, 2020, No. 02/2021 dated January 13, 2021, No. 21/2021 dated December 14, 2021, No. 02/2022 dated May 05, 2022, No. 10/2022 dated December 28, 2022 and the latest being 09/2023 dated September 25, 2023, in relation to "Clarification on holding of Annual General Meeting ('AGM') through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM)", issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') read with Circulars No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 12. 2020. dated May SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 January dated 15. 2021. SEBI/HO/DDHS/P/CIR/2022/0063 dated 13, 2022, SEBI/HO/CRD/PoD-May 2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 ('SEBI Circulars') and other applicable circulars issued in this regard, issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI') along with any other applicable Circulars issued by MCA and/or SEBI in this regard, to transact the businesses as set out in the Notice of the AGM dated July 25, 2024 SO 9001 without the physical presence of the Members at a common venue.



KISAN MOULDINGS LTD.

Regd. Off.: Tex Centre, K Wing, 3rd Floor, 26 'A' Chandivili Road, Off. Saki Vihar Road, Andheri East, Mum. - 400 072 • **Tel.** - 022 4200 9100/4200 9200 **CIN:** L17120MH1989PLC054305



The deemed venue of the Annual General Meeting of the Company is the registered office of the Company i.e. Tex Centre, K wing, 3rd Floor, 26-A, Chandivali Road, Off. Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai – 400 072. Tel: 022 – 4200 9100 / 9200, Fax: 022-2847 8508.

- ii. Details of completion of dispatch of Notice of AGM/Annual Report.
- iii. Details regarding remote e-voting period, which commences on **Friday, September 20, 2024, 9:00** a.m. and ends on Sunday, September 22, 2024, 5:00 p.m. The facility for voting through electronic voting system shall be made available during the AGM and only those Members, who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system in the AGM.
- iv. Details of cut-off date for reckoning the voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company i.e. **Monday, September 16, 2024.**
- v. Details of Book Closure for AGM. The Register of Members and Transfer Books of the Company shall remain closed from **Tuesday**, **September 17**, **2024 to Monday**, **September 23**, **2024 (both days inclusive)** for the purpose of AGM.

You are requested to take the above information on record and bring the same to the notice of all concerned.

Thanking you

Yours faithfully

For Kisan Mouldings Limited

Vijay Joshi Company Secretary & Compliance Officer ICSI Membership: ACS - 7298

Enclose: as above



PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public for and on behalf of Mis VASHWANT DEEP ENTERPRISES, having its office at Flat No. 1401. 14° Floor, Shir Chamunda Heights, Keulskar Rood, Shivaig Fact, Dadar (West), Mumbai. 400 028 that Mis. VASHWANT DEEP ENTERPRISES is lawful owner of the property land bearing Potto. 1°C. admessiving approximately 6273.500 ys. mixs., bearing Survey Nos. 266 at Village Sativali, Vasai Kaman Road, Taluka Vasai, District Palphar (Old Thane) within the jurisdiction of the Vasai Vara Shahar Mahanagapanlisk more particularly described in the Schedule hereunder (hereinafter referred to as 'the said property). Any person's having any right, title, interest or claim against or to or in respect of the said property or any part thereof by way of sale, exchange, gift, license, tenancy, lease lien, charge, mortgage, frust, easement, partition, suit, decree the said property or my part thereof by way of sale, exchange, gift, license, tenancy, lease lien, charge, mortgage, frust, easement, partition, suit, decree the said property or my part thereof to five thereof to the undersigned having my office at C1-1, Ground Floor, Nilambair, Off Govindrao Havardham Mary, Opp. Portuguese Church, Off Gokhale Road (North), Dadar (West), Mumbai - 400 028 within (14) fourteen days from the date of publication have been waived and/or abandomed and the transaction shall be proceeded with accordingly.

CHEFILE #EADME PEEPEDED

SCHEDULE ABOVE REFERRED rcel of land bearing Plot No. 'E', adme ALL triat piece and parcel of land bearing Plot No. E*, admeasuring approximately 6273.500 sq.mtrs., bearing Survey Nos. 266 at Village Satival, Vasai Kamar Road, Taluka Vasai, District Palphar (Old Thane) within the jurisdiction of the Vasai Viran Shahar Mahanagarpalika.

Date: 20 09.071.081

Advocate Prasad Ghaisa Mobile No. 7045566067 Email. prasadghaisas2810@gmail.com

KISAN MOULDINGS LIMITED

KisaN' (CIN: L17120MH1989PLC094305)

Regd. Office: Tex Centre, K wing, 3" Floor, 26-A, handwal Raod, 10', Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai - 400 072. Tel: 022 - 4200 9100 / 9200- Fax: 022-2847 8598

E-mail: casksan@iksangrouc om: Wah-sies wom.

Chandrivell Road, Off. Sald Vihar Road, Ancheri (East), Mumba: -400 072.

E-mail: ca.kissen@bissangroup.com; Veb-ailer yearxissengroup.com

MOTICE OF THE 35th ANNULL GENERAL MEETING TO BE

HELD THROUGH VIDEO GORFERENCING OTHER ADUID-SYSIAL MEASTS

HELD THROUGH VIDEO GORFERENCING OTHER ADUID-SYSIAL MEASTS

IN Continuation to our newspaper advertisement dated August 29, 2024, Notice is nereby given that the 35th Annual General Meeting ("S5th AGNAGM") of the members of Ksani Moudings, Limited ("The Company") will be fined on Monday, States of the Companies Act, 2013; Act 7) and 18 the continuation of Monday, States of the Companies Act, 2013; Act 7) and Rules made thereunder of section 101 of the Companies Act, 2013; Act 7) and Rules made thereunder of section 101 of the Companies Act, 2013; Act 7) and Rules made thereunder on assisting of ordinary and special resolutions by Companies Act, 2013; Act 7) and Rules made thereunder on a sessing of ordinary and special resolutions by Companies Act, 2013; Act 7) and Rules made thereunder on the State of Companies Act, 2013; Act 7) and Rules made thereunder on the State of Companies Act, 2013; Act 7) and Rules made thereunder on the State of Companies Act, 2013; Act 7) and Rules made thereunder on the State of Companies Act, 2013; Act 7) and Rules made thereunder on the State of Companies Act, 2013; Act 7) and Rules made thereunder on the State of Companies Act, 2013; Act 7) and Rules and Rul

Company Le. The Coeffee, K wing, 3d Floor, 264. Chandwish Raol, Clf. Salk Whar Road, Andhen (East), Mumbal — 40072. Tel: Ct22 — 4200 9100 / 9200, Fax Ct22-287 8508. The said Molace along with Annual Report inter also containing Board's Report. Corporate Governance Report, Auditor's Report and the Audited Financial Stetlements has been dispatched circuisated to all Members at their registered — mail Risk, and The Annual Report for the Financial Year 2023-2023 and Louding notice of the \$58 ft AGM would be so be residual for the vestiles of the Company of automatics agroups. 2021 finds a financial Stetlements and the registered — for the Company of a submission of the Company of a submission of the Annual Report for the Financial Near 2023-2023 and Louding notice of the \$58 ft AGM. The distriction of the Company of a submission of the Company of the Act read with Companies are provided in the Notice of the \$35 ft AGM. The instructions for prining the \$35 ft AGM electronically are provided in the Notice of the \$35 ft AGM. The instructions for prining the \$35 ft AGM electronically are provided in the Act read with Companies are provided in the Act read with Companies of Management and Administration Plants. 2014. Secretarial Standards Company is pleased to fire electronic voting facility to six Members, to exercise their right to vote on their electronic voting facility to six Members, to exercise their right to vote on their electronic voting system ("remote e-voting") or electronically cast their votes during the Six AGM. The world principle of the Provided Company has engaged the Services of Influence of the Provided Company and Provided Comp

Notice as infirmation only. Members are requested to read the instructions pertaining to manner of casting vote through remote e-voting, e-voting during AGM and attending AGM through VC/ OAVM as provided in the Notice of 35th AGM carefully, in case you have any queries or issues regarding E-voting, you may refer the requestly ASEO QUESTION (STATE) and e-voting manual available at Instarote1. Infinitime or send an email to ontices@misinitime.co.in or call on: 022-041800070 and or attending the AGM or issues regarding login send an email to instament@linkintime.co.in or call on: 022-041800070 and or attending the AGM or issues regarding login send an email to instament@linkintime.co.in or call on: 022-04180170

49186175
Facility for e-voining shall also be made available during 35th AGM for those Members who will attend the 35th AGM through VC/GAVM facility and who has not already, acts of their vote frough remote e-voining and are otherwise not barred from doing so. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the 35th AGM mas losp participate in the 35th AGM may VC/GAVM facility but shall not be entitled to cast their vote again. The voting rights of the Members shall be in proportion to the Equity Shares held by them in the Paid up Equity Share Capital of the Company as on Monday, September 16, 2022 (4c.l-of distart), in case of any preson becoming the member of the Company after the dispatch of Notice of S5th AGM but on to before the said cut-off date, may write a melall to Company first AGM S5th AGM but on to before the said cut-off date, may write a melall to Company first AGM S5th AGM S5t

email to Company/RTA at as kisan@kisangroup.com/mt.helpdesk@inkimime.co.in for obtaining login if an day password. Further, if the Member is larady negistered with LIIPI. remote e-voting platform, then they can use existing User ID and Password for casting the vote through remote e-voting. FURTHER NOTICE is hereby given Pursuant to the provisions of Section 91 of the Act read with Regulation. 2015. We hereby inform you that the Register of Members and Share Transfer Books of the Company will termain closed from Inseating September 17, 2026 to 10 Monthly September 23, 2024 (bith days inclusive) for the purpose of 35th AGM.

In about 50 obts of unit Colory with lethal closes in this residency personal of the Colory of the C

as for e-voling during the ABM, in a fair and transparent manner. Members who would like to express their views/ask questions during the meeting need to register themselves as a speaker by sending their request mentioning their mane, demat account number/cinic number, email 10 paid Mobile, Number at cs.kisan@kisangroup.com on or before Monday, September 16, 2024 (6:00 p.m. IS), Those members who have registered themselves as a speaker will only about to express their views/ask questions during the ABM. The Company reserves the right restrict the number of speakers attending on the availability of time for the ABM. The Company searches the Right to restrict the number of speakers attending on the availability of time for the ABM. The Conclusion of the SST MACM. The result declared along with the Scrutinizer's Report will be availabile on the Company's website at www.kisangroup.com/index.thml and shall be communicated to the Stock-Kenange where the Company's series are issed viz. BSE Limited and be available on their websites at www.bseindia.com

For KISAN MOULDINGS LIMITED

Sd. VIJAY JOSH COMPANY SECRETARY (ICSI MEMBERSHIP NO. A7298)

....

DP CODE : 0299 POSSESSION NOTICE [SECTION 13(4)]

Whereas:

The undersigned being the Authorised Officer of the Canara Bank under Securitzation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act, 2002 (claf to 40020) thereinster referred to as "the Act") and in serticise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security interest (Enforcement) Buss 2002; issued a Demand Molice dated 27/05/2024, calling upon the Borrower Mrs. Maharashtra Water Equipment Unrugh partners Mr. Manashek McSahru Gangurdee (Burarashtra Water Equipment, Salini Kacharu Gangurdee (Burarashtra) and Mrs. Baliram Kacharu angurdee (Borrowers), Mr. Kacharu Baburna Gangurde (Burarashtra) and Mrs. Baliram Kacharu angurdee (Borrowers), Mr. Kacharu Baburna Gangurde (Burarashtra) to repey the amount mentioned in the notice, being 8s. 2.48.80.267 52.4 (Rupes No Crores Forty Eight Lakhs Eighty Thousand Tive Almunded Skirty Seven and Paise Fifty Vivo only) along with interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act, read with Rule 6 & 9 of the said Rule on this 27th boy Ol August 01 The Year 2018.

The borrower's attention is invited to the provisions of Section 13(8) of the Act, i respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property
All that part and parcel of N.A. Land along with Industrial Shed built on gat
All that part and parcel of N.A. Land along with Industrial Shed built on gat
All that part and parcel of N.A. Land along with Industrial Shed built on gat
adm. 01H72 ares i.e. 17200 sq. mtrs. Bounded as under: East: Gat No.
464.444.45 Name of Title Holders: 1) Mr. Kacharu Baburao Gangurde 2) Mrs.
Shalini Kacharu Gangurde 3) Mr. Baliram Kacharu Gangude 4) Mr.
Nanasaheb Kacharu Gangurde

Seal of Sd/Bank Authorised Officer, Canara Bank

MLD DALMIA LAMINATORS LTD.

CIN: L51491WB1986PLC040284

Registered Office: 130 COTTON STREET KOLKATA -700007

Phone: +91-33-4092-2415

nail: kolkata@mldgroup.in. Website: www.mldalmiagroup.

E-mail : kolkata@midgroup.in, Website : www.midalmiagroup.co NOTICE TO THE MEMBERS OF 38TH ANNUAL GENERAL MEETING otice is hereby given that the 38th Annual General Meeting (AGM) of th ompany will be held on Thuruday, September 26, 2024, at 10.30 a.m. throug ideo Conferencing (CV) Other Audio Video Means (CAMN) to transact th usinesses as set forth in the Notice of AGM dated August 14, 2024.

Video Conferencing (VCJ/ Other Audio Video Means (OAVM) to transact the businesses as set orth in the Notice of ASM dated August 14, 2024.
Electronic dispatch of the Annual Report, 2024, along with the AGM Notice have been completed on Spetmeber 1, 2024. The Notice of AGM is a slow available on the website of Central Depository Services Ltd (CDSL), i.e., www.evotingindia.com. Notice is further given that the Company is providing electronic voting facility to the members to exercise their votes on all the resolutions set forth in the Notice of AGM. The company has engaged CDSL for providing e-voting facility. The details of remote e-voting are given below:

(i) The remote e-voting will commence on Monday, September 23, 2024 from 9,00 a.m. and ends on Wedendexy September 22, 2024 fill 50.0 p.m. The e-voting module shall be disabled for voting thereafter, and no one shall be allowed to vote electronically after September 23, 2024 (5.00) p.m.).

(ii) The voting rights of Members shall be in proportion to their share of the paid-up-share capital of the Company as on the cut-off date i.e. September 19, 2024.

(iii) Notice of AGM has been sent to all the members whose names appeared in the Register of Members/Beneficial Owners as on August 23, 2024. Member after August 23, 2024, and holding shares as on the cut-off date i.e. September 19, 2024, and holding shares as on the cut-off date is September 19, 2024, and holding shares as on the cut-off date is. September 19, 2024, and holding shares as on the cut-off date is. September 19, 2024, and holding shares as on the cut-off date is. September 19, 2024, and holding shares as on the cut-off date is. September 19, 2024, and holding shares as on the cut-off date is. September 19, 2024, and holding shares as on the cut-off date is. September 19, 2024, and holding shares as on the cut-off date is. September 19, 2024, and holding shares as on the cut-off date is. September 19, 2024, and holding shares as on the cut-off date is. September 19, 2024, and holding shares as on th

subsequently,

The facility of casting vote through e-voting will be made available at th
AGM and the eligible members attending the AGM shall be able to cast the
vote a AGM wise e-voting.

I) The Members who cast their vote by remote e-voting may also attend th
AGM but shall not be entitled to cast their vote again,
case of any queries pertaining to e-voting, members may refer to th
equently AGM Questions (FAGS) and e-voting user manual for member
aliable at the downloads section of http://www.evotingindia.com or contact
CSS. 17th. Score Debress Questions (FAGS) areas for Mursely

CSS. 17th. Score Debress Questions (FAGS) areas for Mursely

CSS. 17th. Score Debress Questions (FAGS) areas for Mursely

To the CSS. 17th. Score Debress Questions (FAGS). at CDSL, 17th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street Fort, Mumbai 400001, at email: helpdesk.evoting@cdslindia.com in. and telephone No 022-22725040

By Order of the Board of Directors For **DALMIA LAMINATORS LTD**

JAPIT

(An Autonomous body under Department of Information Technology & e-Governance,Govt of Jharkhand) ound Floor, Engineer's Hostel – I, Near Golchakkar, Dhurwa, Ranc thand Phone. 0651-2401044, 2401047 email;japit_doit@rediffmail

#	Basic Requirement	Specific Requirement
1.	Name of the Work	Selection of System Integrator for
		Upgradation, Operation and Maintenance
		of Jharkhand State Data Centre 2.0
		(JHSDC 2.0)
2	Name & address of the	The CEO, Jharkhand Agency for
	issuer of this tender /	Promotion of Information Technology.
	Address of Communication	Ground Floor, Engineers hostel 1.
	/ Place of bid Submission /	Near Golchakkar, Dhurwa, Ranchi-
	Opening of Bids / Contact /	834004. Tel: 0651-2401044
	Address	Email: ceo.japit@jharkhandmail.gov.in
3.	Date of download of tender	31/08/2024 at 10:30 AM
٥.	document	31/08/2024 at 10.30 AW
4	Last Date for Submission of	20/09/2024 up to 3:00 PM.
4.	Bids online	20/09/2024 up to 3:00 PM.
5	Date of Opening of Pre-	
5.		20/09/2024 up to 3:30 PM.
_	qualification & Technical Bid	
6.	Date and Time of Presentation	To be announced latter
7.	Date of Commercial Bid opening	To be announced latter
8.	Earnest Money Deposit	Rs. 3,00,00,000/- (Rupees Three Crore
	(EMD)	only) as per GeM guideline
9,	RFP can be downloaded	Downloaded from https://gem.gov.in/.
	from	However, in this case, the bidders are
		required to submit the tender cost in the
		form of a demand draft (details
		mentioned in above para) along with the
		Proposal. The entire Bid process will be
		through GeM Portal.
10.	Validity of Proposal	Proposals must remain valid 180 days
		after the submission date
11.	Method of Selection	Quality cum Cost-Based Selection (QCBS
12.	Bid Submission	Bidders must submit their complete
12.	Did Subinission	tender document which must include the
		pre-qualification, technical qualification
		&Technical Bid document along with
		technical presentation through online on
		https://gem.gov.in within stipulated time
	1	schedule as per RFP

Note:

I. JAPIT reserves the right to change any schedule of bidding process, Please visit Gem website https://gem.gov.in/ regularly for the same. Il Proposals must be received as per time, date and venue mentioned in the Fact Shect. Proposals received after due date and time WILL NOT be considered in this procurement process.


III. The Bidders are advised to submit the Bids well in advance as JAPIT/GoJ will not be responsible for non-submission of the bids because of any technical glitches or any problems in connectivity services used by the Bidder.

50/-

PR.NO.334198 Information Technology(24-25):D







Business Standard

Insight Out

To book your copy, SMS reachbs to 57575 or email us at order@bsmail.in







••••



business-standard.com

....

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला

आपचा माजी जिल्हाध्यक्ष ताब्यात

पाटणा केंद्रीय मंत्री सिंह बिहारमध्ये जनता दरबार करणाऱ्या जिल्हाध्यक्ष सैफी यांनी मुर्दाबादच्या सैफी यांना पकडले. घोषणा देखील दिल्याचे गिरिराज यांनी सांगितले आहे.

ट्रिटर आपल्या अकाउंटवरून गिरीराज यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मी गिरीराज आहे आणि समाजाच्या हितासाठी मी नेहमीच बोलत राहीन संघर्ष राहीन. मी या हल्लुयांना नाही. गिरीराज घाबरत सिंह यांनी बोर्डावर प्रश्न उपस्थित केले असून वक्फ बोर्ड बेगुसराय येथील हिंद्रच्या जमिनीवरही नोटीस पाठवत आहे आणि त्यावर आपला

मेळघाटात सेवा देणाऱ्या डॉक्टरांची वानवा, राजकीय नेते आरोप करण्यात मग्न

अमरावती, दि. १: अतिदुर्गम, अविकसित मेळघाटात सेवा देणाऱ्या डॉक्टरांची नेहमीच वानवा असते. यासाठी शासनाने शासकीय नोकरीत नव्याने रूजू होणाऱ्या डॉक्टरांना पहिली तीन वर्षे मेळघाटात सेवेची केली आहे. तरीही मेळघाटात परंतु जाण्याकरिता तरूण डॉक्टर तयार नसल्याने विभागाला आरोग्य तज्ज्ञ डॉक्टरांसाठी अक्षरश: पायघड्या घालाव्या लागत आहेत अतिदर्गम मेळघाटचा भाग हा सदैव उपेक्षित असतो. शिक्षक असो वा डॉक्टर कोणालाही मेळघाटात नियुक्ती नको असते. मूलभूत सोयी-सुविधांपासून लांब. वनवासी जीणे कोण पदरी घेणार ? पाडून नोकरीची आरामदायी स्वप्ने पाहणाऱ्या तरूण पिढीच्या अंगावर तर नावाने मेळघाटच्या काटाच उभा राहतो परिणामी येथील आदिवासींना वर्षानुवर्षे आरोग्याच्या सोईंपासून रहावे वंचित लागते कुपोषणाने बालमृत्यूंचा आकडा **दिवसेंदिवस** ही बाब आहे. फगत हेरून शासनाने नव्याने शासकीय नोकरीत मेळघाटात येणाऱ्यांना तीन वर्षे सेवेची सक्ती परंतु ही केली आहे. मेळघाटात तीन वर्षे घालविण्यास तरूण तयार नाहीत डॉक्टर

🖅 रोज वाचा दै.'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना श्री. सुचिंद्र अशोक जाधव व श्रीमती सारिका सुचिंद्र

जाधव यांना एफ.क्र.जी-१, तळमजला, सी विंग, जन माता दी कोहौसोलि., एस.क्र.१३४, एच.क्र.२(पी) कळवा, ठाणे, महाराष्ट्र-४००६०५ ही जागा श्रीमर्त कबिता निर्मल बर्मन यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे. १) सदर फ्लॅट मे. सुर्या बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स, मालक श्री. अविनाश वसंत म्हात्रे यांचे मार्फत श्री. राजेंद्र गजानन पाटणकर व श्रीमती तर्न्व **राजेंद्र पाटणकर** यांच्याकडे क्र.टीएनएन५/२३८९/२००३ धारक दिनांक १०.०४.२००३ रोजीचे विक्र करारनामानुसार विक्री केले. २) **श्री. राजेंद्र पाटणक** त शीमती तज्ली पारणाका गांनी मत्य फलॅर श्री निर्मत कुमार बर्मन व श्री. निलेश निर्मल बर्मन यांच्याकडे क्र. टीएनएन५/७९५१/२०११ धारक दिनां क २५.०८.२०११ रोजीचे विक्री करारनामानुसार विक्री केले.) **श्री. निलेश निर्मल बर्मन** यांनी त्यांचे वडिल **श्री** निर्मल बर्मन यांच्या नावे असलेले ५०% शेअ क्र.टीएनएन२/९९०४/२०११ धारक दिनांव २.०९.२०११ रोजीचे मुक्तता करारनामानुसार मुक्त केले x) श्री. निर्मल बर्मन यांचे ०९ ०७ २००६ रोजी निधन , झाले, त्यांच्या पश्चात **श्रीमती कबिता बर्मन (पत्नी**) व श्री. निलेश बर्मन (मुलगा) हे कायदेशीर वारसद आहेत. ७) श्री. निर्मल बर्मन यांचे निधन झाले आहे म्हणून सदर वृत्तपत्र सूचना देण्यात येत आहे.

श्री. सुचिंद्र अशोक जाधव व श्रीमती सारिका सुचिंद्र जाधव यांनी सदर मालमत्ता करुर वैश्य बँक लिमिटेड. **ठाणे शाखा, ठाणे** यांच्याकडे तारण ठेवण्याचे निश्चित केले आहे.

जर कोणा व्यक्तीस सद्र मालमत्ता/जमीन किंव मागाबाबत कोणताही अधिकार, दावा, हक्क, मागणं किंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशना ०७ दिवसांत लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. सदर सूचना कालावधीनंतर कोणी व्यक्ती किंवा अन्य इतर प्राधिकरणाकडून कोणतीही माहिती मिळाल्यास ते करुर वैश्य बँक लिमिटेड, ठाणे शाखा **ठाणे** यांच्या अधिकारावर अवलंबून असेल.

प्रशांत विश्राम गवर्द वकील उच्च न्यायालय, मुंबई मोबा.:९०२९४९३०४९ दिनांक: ०२.०९.२०२४

NOTICE

Dr. (Mr.) Moti Kothari & Dr. (Mrs.) Mithu Kothari are member of the Vasant Nagri Santoor- Co-operative Housing Society Ltd., having address at Vasant Nagri Sector 1, Vasai (E), Palghar: 401 208 and helding flat/tenement No. B/001 in the building of the society, died on 03/02/2010 & 22/02/2024 respectively with making nomination in favour of Mr. Ankush Balaram Patil. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to of the transfer of the said shares and interest of the member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/propert of the society. If no claims/objection are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased nember in the capital/property of th society in such manner as is provider under the bye-laws of the society. The claims/objections, if any received by the society for transfer of share and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society between 10.00 to 12.00 ths from the date of publication of the notice till the date of expiry of Its period.

e : 02/09/2024 For and behalf of The Vasant Nagri Santoor C.H.S. Ltd. ate: 02/09/2024

Hon. Secretary

जाहीर सूचना याची नोंद घ्या की. माझे अशिल श्री. निलेश शिवाजी साळके हे खोली क.सी/४. चारकोप (१ श्री मंगल कोहौसोलि., प्लॉट क्र. २०६, आरएर -७, सेक्टर-२, चारकोप, कांदिवली (प), मुंबई x०००६७ चे मालक आहेत. सदर खोली क.सी. ४ माझ्या अशिलाने त्यांची पत्नी मयरी नीलेश साळुंके यांच्यासोबत दि.२८.०१.२०२० च्या करारानुसार श्री. संतोष धोंडू गायकवाड यांच्याकडून दि.१५.१२.२००३ च्या विक्री कराराद्वारे खरेर्द केली होती, सदर श्री. संतोष धोंडू गायकवाड यांनी सदर खोली श्री. मुकुंद एम. कुडतरकर यांच्याकडून गंक २३ ०४ १९९३ च्या विकी कमगढारे 🎞 वाटपदार श्री. विष्णू कोंडीबा धनवडे यांच्याकडून खरेदी केले. माझ्या अशिलाने श्री. विष्णू कोंडीबा धनवडे यांच्या नावे स्थित असलेले खोली क्र.सी/

२९.०८.२०२४ अंतर्गत तकार नोंदवली. जर कोणाला म्हाडाचे उपरोक्त मळ वाटप पर आढळल्यास किंवा त्यावर कोणताही दावा असल्यास त्यांनी अधोस्वाक्षरी केलेले वकिल श्री. एन.आर. पांडे ए-६, भांडारकर भवन, कोर्ट लेन बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०९२ येथे सूचन प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत यांच्याशी संपर्क साधावा. असे न केल्यास. असा कोणताही दावा माफ केला गेला आणि/किंवा सोडला गेला असे मानले जाईल

४ च्या संदर्भातील म्हाडाचे मूळ वाटप पत्र

प्रवासादरम्यान) गहाळ केले आहे आणि माझ्य

अशिलाने चारकोप पोलिस स्टेशनला हरवलेलं

रजिस्टर क्र.१०१३२९-२०२४, दिनांक

वकिल श्री. एन.आर. पांडे

मोबाईल : ९८६९०४९४८६ ठिकाण: मुंबई दिनांक: ०२/०९/२०२४

Mira Bhaindar Municipal Corporation Transport Undertaking

Head office. Indira Gandhi Bhavan, Chhatrapati Shivaji Maharaj Marg. Bhaindar (w), Tal. Dist.-Thane 401101

Ref. No. MBMC/Transport/ 206/2024-25 Notice Inviting Tender

The Mira Bhaindar Municipal Transport Undertaking invites proposals "Selection of Strategic Consulting Firm for Supporting the Implementation of an Integrate Transit Management System (ITMS) & NCMC Compliant Automatic Fare Collection System

(AFCS)." The selected firm shall be responsible for: Supporting the Preparation of the RFP, Bid Evaluation, and Vendor

- Onboarding.
 Assisting in Project Implementation Related to the ITMS and NCMC Compliant AFCS Systems.
- A competitive bidding process will be conducted to select the entity to whom

the project will be awarded

The Authority invites proposals for "Selection of Strategic Consulting Firm for Support in Implementation of Integrated Transit Management System (ITMS) & NCMC Compliant Automatic Fare Collection System (AFCS)". The RFP and Draft Contract can be download from website https://mahatenders.gov.in The cost of RFP Document including the Draft Contract is INR 23,600/- (Twenty Three Thousand Six Hundred Only) to be paid online through e-tending website. The cost of RFP document to be paid online only. The detailed schedule of Bidding Process is as follows-

Sr.	Event Description	Date & Time
1.	Date of Commencement downloading of bid	29/08/2024 at 5.00 pm Onwards
2.	Bid Submission Start date	29/08/2024 from 5.00 pm Onwards
3.	Last date for receiving queries	03/09 /2024 at 05:00 pm
4.	Pre-Bid Conference	04/09/2024 at 11:00 am
5.	Authority response to queries latest by	04/09/2024 till 05:00 pm
6.	Bid Due Date	11/09 2024 till 03:00 pm
7.	Opening of Technical Bid	13/09/2024 at 03:30 pm

Contact for any clarification: Dy. Commissioner (Transport) First Floor. Late Indira Gandhi Bhavan, Chhatrapati Shivaji Maharaj Marg Bhaindar (west), Tal. Dist- Thane -401101. Email- transport@mbmc.gov.in.

Phone 022-28193087/28192828.

(Prasad Shingte)
Dy. Commissioner (Transport) Mira Bhaindar Municipal Corporation Ref No: MBMC/PRO/E2697278/24-25 Date: 01/09/2024

जाहीर सूचना

येथे सर्वसामान्य जनतेस सचना देण्यात येत आहे की दिनांक ३०.०५.१९४५ रोजीचा करार १) दिवानचं बधमल आणि २) बार्ड केसर बार्ड त्यामध्ये एका भागारं . विक्रेते म्हणून संबोधले जाते आणि राजाराम जीतसिंग स्वत: करिता आणि स्वत: आणि त्यांचे पाच भाउ आणि त्यांचे मुद्दे असलेल्या संयुक्त हिंदू कुटुंबाचे यवस्थापक आणि कर्ता म्हणून उदा.(१) आच्छार गरसिंग जीतसिंग २) बाबुरोमसिंग जीतसिंग ३ नसिंग उर्फ रुस्तोमसिंग जीतसिंग ४) पंचमसिंग जीत सिंग (५) छन गोरसिंग जीत सिंह त्यात इतर भागाच खरेदीदार म्हणून संदर्भित यांच्यात करार झाला आणि दिनांक २६.०६.१९८० चे पुर्नसंकलन करार मे. शामर्ज कालिदास ॲण्ड कं. यामध्ये तारणकर्ताचा एक भा आणि श्री. छगन गूर जीत सिंग स्वत:साठी आणि न्यांचे बंध श्री. पंचमसिंह जीतसिंग व वारस व कायदेशी प्रतिनिधी दिवंगत श्री. बाबरामसिंग जीतसिंग, दिवंगत श्री.राजारामसिंग जीतसिंग, दिवंगत श्री. अछायहरसिं जीतसिंग आणि दिवंगत श्री. रुस्तमसिंग उर्फ रतनसिंग जीतसिंग त्यात इतर भागाचे तारणकर्ता म्हणून संदर्भित मालमत्तेकरिता म्हणजे सीटीएस क्र.७७, गाव कोळेकल्याण, तालुका-अंधेरी, दत्त मंदिर रोड सांताक्रूझ (पूर्व) मुंबई ४०० ०५५ हे हरवले/गहाव

येथे सर्व व्यक्तींना सूचित करण्यात येते की, गहा झालेल्या कागदपत्रांच्या आधारे कोणाशीही व्यवहा करू नये किंवा देवाणघेवाण करू नये. श्री. राकेश सिंग सह-कोपार्सनर/एचयुएफ चे सदस्य याद्वारे य मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी हरकतींसाठी दाव आमंत्रित करतात.

क्रोणतेही दावे / आक्षेप असल्यास कपया अधोस्वाक्ष केलेल्यांना त्यांच्या दाव्या /आक्षेपांना ममर्थन देण्यामार संबंधित कागदपत्रांसह सचना प्रसिद्ध झाल्यापासन १ दिवसांच्या आत कळवा. निर्धारित कालावधीत कोणताही दावा नसताना, हरवलेल्या कागदपत्रांच्य आधारे मालमत्तेवर कोणताही दावा नाही असे मानल

सही / (श्री. राकेशप्रताप सिंग) सह-कोपार्सनर /एचयूएफचे सदस्य खोली क्र.१, राजारामसिंग चाळ, विवेकानंव नगर, दत्त मंदिर रोड, वाकोला ब्रिज सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०००५५ मोबाईल क्र.९८७०२१५९२३

PUBLIC NOTICE

his is to inform to all concerned tha (1) MR. CHHOGALAL PREMANAND YAS & (2) MR. ABHAY CHHOGABHAI VYAS were the join owners of **Flat No. 303 on 3rd Floór in** 'B' Wing, in the Building known MAHAVIR DARSHAN CO-OP. SOC LTD." Situated at 191, Parekh Lane, S / Road, Kandivali (West), Mumba

400 067. Whereby MR. CHHOGALAL PREMANAND VYAS died on 22" April, 2006 leaving behind (1) MRS NAYANA PRAVIN TRIVEDI D/o. Late MR. CHHOGALAL PREMANAND VYAS (2) MRS. REKHA ARVIND DAVE D'o. Late MR. CHHOGALAI PREMANAND VYAS, (3) MR. ABHAY CHHOGABHAI VYÁŠÍ& (4) MRS raksha rajendra trivédi d/o Late MR. CHHOGALAI PREMANAND VYAS as his only emaining legal heirs, successors representatives.

Notice is hereby given to all the concerned to lodge their claim if any by way of pending litigation, lease, license lien, inheritance, share, sale exchange mortgage, gift, attachment, agreement possession, title, hypothecation surrender of rights, encumbrances o by virtue of any testamentary or non estamentary document/s or by virtue o succession, adoption, any suit, dispute decree, order, injunction, restriction covenants, statutorv order notice/award, notification howsoever o otherwise or any interest on the said Flat mentioned above within 7 (Sever days in writing to MR. KARAN P GANDHI at Office No. 102 on 1st Floor Ashiana Building", Shantilal Mod Road, Kandivali (West), Mumbai – 400 067, from the publication of this notice failing which it shall be presumed that io adverse title, claim or demand of an nature whatsoever exists in respect o the above said Flat and the claims i any, shall be deemed to have waived

SCHEDULE OF THE PROPERTY HEREIN ABOVE REFERRED TO Flat No. 303 on 3rd Floor in 'B' Wing admeasuring 326.38 sq. ft. Carpe Area in the Building known as MAHAVIR DARSHAN CO-OP, SOC LTD." Situated at 191, Parekh Lane, S /. Road. Kandivali (West). Mumbai 400 067 and constructed on all that piece or parcel of land situated, lying and being at C.T.S. Nos. 79A, 79A/1 to 8 of Village: Malad (North), Taluka Borivali in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban District.

and/or abandoned.

Date: 02.09.2024 (KARAN P. GANDHI) Advocate High Court

Date: 28/08/2024

श्री. <mark>रॉयस्टन व्ही. झेड. रॉड्रिक्स</mark> हे ट्रान्स रेसिडेन्सी ३ (बीॲण्डसी) को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., यांचा पत्ता: सुभाष नगर, एमआयडीसी, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९३ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.बी-२०४ चे धारक आहेत, यांचे ०७.०२.२०२२ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले.

सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल गलमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडू काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या तेच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्य उप-विधी अंतर्गत मागविण्यात येत आहेत. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्य शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्य उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रव दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर सूचन प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत शनिवार व रविवारी सायं.७.३० ते रात्रौ

च्या वतीने व करित टान्स रेसिडेन्सी ३ (बीॲण्डसी) कोहौसोलि ठिकाण: मुंबई दिनांक: ०२.०९.२०२४

IEI

इंडो युरो इंडकेम लिमिटेड

२रा मजला, खोली क्र.५, गोपाल भुवन, १ली भंडारी क्रॉस लेन, वाडगाडी, मुंबई-४००५३. वेबसाईट:www.indoeuroindchem.com, ई-मेल:rinkupoly@rediffmail.com, मोबा:१८२०२१९१५५ सीआवएन:एल२४१००एमएच१९९०पीएलसी०५७१९०

इंडो युरो इंडकेम लिमिटेडची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा

ोथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ च्या सर्व लागू तरतुदी आणि त्याखाल बनवलेले नियम आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड यांचे पालन करून आयोजित करण्यात येणारं न्पनीची ३४व्या वार्षिक सर्वसाधारण सभा **(एजीएम)** व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी)/इतर ऑडिअ व्हेज्युअल साधन (ओएव्हीएम) **शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता (भाप्रवे** गेलावण्याची सूचना कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय **(एमसीए)** आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑप इंडिया **(सेबी)** जारी केलेल्या प्रकरणावर भारत (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकत नेयम, २०१५ वाचले जाईल.

2023-28 आर्थिक वर्षासाती लेखापरीक्षित आर्थिक विवरणे. मंद्रलाचा अहवाल. लेखा परीक्षकांच भहवाल आणि इतर दस्त्रपेवजांसह त्यास जोडणे आवश्यक आहे. इलेक्टॉनिक पद्धतीने कंपनीच्य प्रभासदांना पाठवले आहे. एजीएमची सचना आणि उपरोक्त दस्तऐवज कंपनीच्य www.indoeuroindchem.com या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. स्टॉक एक्सचेंजेस, म्हणर गिएसई लिमिटेड (बीएसई) <u>www.bseindia.com</u> वर, आणि कंपनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफ नंटच्या वेबसाइटवर, लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाइम) <u>https:/</u> <u>inkintime.co.in</u> येथे आहे.

ई-मेल पत्ता नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत:

अ) फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणार्या सदस्यांनी, ज्यांनी कंपनीकडे त्यांचा ई–मेल पत्त नोंदणीकत / अपडेट केलेला नाही. त्यांना फॉर्म आयएसआर-१ (वेबसाईटवर उपलब्ध) येथे लिंव इनटाईम इंडिया प्रा.लि.ला लिंक करण्यासाठी आवश्यक सहाय्यक कागदपत्रांसह <u>(https:/</u> web.linkintime.co.in/KYC-downloads.html) रीतसर भरून व सही करुन सी १०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई–४०००८३ येथे सबमिट करून त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते.

ब) एमसीए– परिपत्रकांच्या संदर्भात, कंपनीने आर्थिक वर्ष २०२३–२४ च्या एजीएमच्या सूचनेसह (ई . नतदानासह) वार्षिक अहवाल प्राप्त करण्याच्या मर्यादित हेतूने सदस्यांना त्यांचा ई-मेल पत्त rnt.helpdesk@linkintime.co.in वर ईमेल पाठवून ई-व्होटिंग सक्षम करण्यासाठी वापरक गयडी आणि पासवर्डसह सूचना) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अद्यायावत करण्यास सक्षम केले आहे

p) डिमॅट मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी. ज्यांनी त्यांचा ई–मेल पत्ता नोंदणीकत/अपडे क्रेलेला नाही. त्यांनी डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे त्यांचा ई–मेल पत्ता नोंदणी/अद्ययावत करण्याच वेनंती केली जाते जेथे ते त्यांचे डीमॅट खाते ठेवतात.

जीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग:

इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे **(ई-व्होटिंग)** एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सदस्य त्यां ात देऊ शकतात. डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपामध्ये शेंअर्स धारण केलेल्या सदस्यांनी दरस्थप तदान **(रिमोट ई-व्होटिंग)** करण्यासह मतदानाची पद्धत एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे न्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी रिमोट ई–व्होटिंगद्वारे मत दिलेलं ।।हीत ते एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतील

व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सामील होणे:

सभासद व्हीसी/ओएव्हीएमद्वारे, एनएसडीएलद्वारे प्रदान केलेल्या प्लॅटफॉर्मद्वारे www.evoting.nsdl.com वर उपस्थित राह शकतील. वापरल्या जाणार्या लॉगि केडेन्शियल्सबद्दलची माहिती आणि एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी अनुसरण कराव्या लागणाऱ्य गयऱ्या एजीएमच्या नोटिस टू द नोटिसमध्ये स्पष्ट केल्या आहेत. रिमोट ई–वोटिंगद्वारे मतदान केलेर्त मदस्य देखील एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा एजीएममध्ये त्यांचे मत देण्याच

सदस्यांना विनंती आहे की त्यांनी एजीएमची सूचना आणि विशेषत: एजीएममध्ये सामील होण्याच सुचना, रिमोट ई–व्होटिंगद्वारे किंवा एजीएममध्ये मतदान करण्याची पद्धत काळजीपूर्वक वाचावी.

संचालक मंडळाच्या आदेशान्व इंडो युरो इंडकेम लिमिटेडकरित सही/ श्री. वर्धमान शा

डीआयएन:००३३४१९४

ठेकाण: उस्मानाबाद दिनांक: ०२.०९.२०२४

> ब्रोविंग्टन व्हेन्चर्स इंडिया लिमिटेड मीआयएन : एलह ३०९०एमएच २०१०पीएलमी ३६३५३७

नोंद.कार्या.: शिव चेंबर, ४था मजला,प्लांट,क.१२, सैक्टर,२१, सीचीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४. ई–मेल:growingtons@gmail.com, वेबसाईन्टः www.growington.in/ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या १४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

द्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या सदस्यांची १४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम मिवार, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी स.०९:४५ वा. सामान्य ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवा व्हीसी/ओएव्हीएम द्वारे. कंपनी कायदा २०१३. ('कायदा') च्या तरतदींचे पालन करून एमसीए परिपत्रव क्र.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०, परिपत्रक क्र.१७/ २०२० दिनांक १३ एप्रिल २०२० सहका मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रक क्र.२०/२०२० दि. ०५ मे २०२० रोजी आणि परिपत्रक क्र.०२, २०२९ दिनांक १३ जानेवारी २०२१ आणि सहकार मंत्रालयाने वेळोवेळी जारी केलेली इतर सर्व संबंधित परिपत्रके आणि परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/१९ दिनांक ५ जानेवारी २०२१ आणि सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे वेळोवेळी जारी केलेली इतर सर्व संबंधित परिपत्रके, १४ एजीएम बोलावण्याच्या सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायावर विचार विमर्श करण्याकरिता होणार आहे.

वरील परिपत्रकांचे पालन करून, एजीएमच्या सचना आणि आर्थिक २०२३-२०२४ च्या वार्षिव अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती त्या सर्व सदस्यांना पाठवल्या जातील ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदणीकृत आहेत. सदर सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्य www.growington.in या संकेतस्थळावर आणि कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर (www.bseindia.com) उपलब्ध असतील. र्डमेल पत्ते नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत:

वास्तविक स्वरूपात भागधारणा असलेल्या सदस्यांना त्यांच्या ईमेल आयडीच्या नोंदणीसाट खालील तपशील पाठवण्याची विनंती केली जाते: फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन प्रत ईमेलद्वारे कंपनीच्या growingtons@gmail.com वर किंवा कंपनीच्या भाग हस्तांतर प्रतिनिधील support@purvashare.com वर पाठवावे.

इलेक्ट्रॉनिक भागधारणा घेतलेल्या सदस्यांना विनंती केली जाते की, कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संवादाकरिता त्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते संबंधित डिपॉझिटरी सहभागीदाराकडे (डीपी) कडे

-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत:

- भागधारकांना रिमोट ई-वोटिंग प्रणालीद्वारे ईजीएमच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे व्यवसायांक दरस्थपणे मत देण्याची संधी असेल
- ई-व्होटिंगद्वारे मते देण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स सदस्यांना त्यांच्या ईमेल पत्त्यांची यशस्वीरित्य नोंदणी केल्यानंतर वर दिलेल्या पद्धतीने ईमेलद्वारे उपलब्ध करून दिली जातील
- ही सूचना एमसीए आणि सेबीच्या लागू परिपत्रकांचे पालन करून कंपनीच्या सर्व भागधारकांच्य

नाहितीसाठी आणि नफ्यासाठी जारी केली जात आहे. ग्रोविंग्टन व्हेन्चर्स इंडिया लिमिटेडकरित

सुनिता गुप्त

(कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी) ठिकाणः मंबर्ड दिनांक : ०२.०९.२०२४ एम.क्र.५७१८६

जा.क.वि.व.अ/यशो/पंत/६५/१६०/५१५/२०२४-२५ दिनांक ३१/०८/२०२४ विशेष वसूली अधिकारी यांचे कार्यान्वय न्यायालया समक्ष

च्या आवारात ३०७,महावीर अपार्टमेंट,पंतनगर घाटकोपर (पुर्व) मुंबई-४०००७५ फोन नं-८१०८१५०५००,८४२२९३४१३१

फॉर्म ''झेड '' (नियम १०७चा उप-नियम ११(ड-१) पहा)

नात्याने महाराष्ट्र को.ऑपरेटिव्ह सोसायटीज नियम, १९६१ अन्वये दिनांक ०३/०५/२०२४ रोजीच्य जप्ती सुचनेच्या अधिपत्राद्वारे दिनांक **३१/०८/२०२४** रोजीस सुचना निर्गमित केली असून न्यायनिर्णित ऋणकोंना म्हणजेच कर्जदार आणि हमीदार

१)श्री.जीवन जगन्नाथ महामुलकर २)श्री.दिपक महादेव महाडीक ३) श्री.दिलीप सोपान पवार च्यार इतर न्यायनिर्णित ऋणको यांना सूचनेत नमुद केलेली रक्कम **ऊपये ३१,२८,८३५/-(ऊपये एकत्ती**स **लाख आठावीस हजार आठशे पसतीस मात्र**) दिनांक ३१/०८/२०२४ रोजीस च्यासह वसुलीपर्यंत १४ टक्के दराने पुढील व्याज या रक्कमेची परतफेड सदर सुचनेच्या प्राप्तीच्या तारखेला करण्यास सांगितले होते आणि सदर न्यायनिर्णित ऋणको रक्कमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने,निम्नखाक्षरीकारां खालील वर्णन केलेल्या मिळकतीची जप्ती आणि सदर जप्ती करिता सुचना निर्गमित केली आहे.

सदर रक्कमेची परतफेड करण्यास न्यायनिर्णित ऋणको असमर्थ ठरल्याने न्यायनिर्णित ऋणको आं सर्वसामान्य जनतेस याद्वारे सुचना देण्यात येते की,निम्नस्वाक्षराकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा ताबा त्यांना महाराष्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज नियम, १९६१च्या नियम १०७(११(इ-१ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तिचा वापर करून दिनांक **३१ ऑगस्ट २०२४** रोजी घेतला आहे. विशेषतः न्यायनिर्णित ऋणको आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की,सदर मिळकतीर कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित,मुंबईच्या रक्कम **रू.३१,२८,८३५/-**दिनांक ३१/०८/२०२४ रोजीस च्यासह

त्यावरील पुढील व्याजाच्या भाराअधीन राहिल. स्थावर मिळकतीचे वर्णन

स्थळ :मुंबई

फ्लॅट नं.१०५ पहिला मजला,बिल्डिंग नं.सी,श्री.दत्त दिगंबर सहकारी गत्हनिर्माण संस्था,ि गौरीशंकरवाडी नं.१,पंतनगर घाटकोपर (पु) मुंबई ४०००७५, २२५ चौ.फुट दिनांक : ३१/०८/२०२४

एस.बी.त्रिभुवन विशेष वसुली अधिकारी महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम १९६०व नियम १९६१ चे नियम १०७ अ



सही/-/सचिव



अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांचे प्राधिकरण पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१. EMAIL ID-addcollmumbai@gmail.com PH.No.:(022) 22610013

जाहिर नोटीस

कमलेशकुमार रामलखन मौर्य विरुध्द

....प्रतिवादी

....अपिलार्थी

म्रलीलाल कनौजिया, रा. न्य धोबीघाट रुम नं.२०५.

सक्षम प्राधिकारी १ झो.पु.प्रा व इतर १

कफपरेड, मुंबई-४००००५(प्रतिवादी क्र.२) सदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस सुचित करण्यात येते की, अपिलाथी यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील कलम ३५ अंतर्गत मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर, पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई-४००००१, येथे झोपडीवर पात्रतेकरणेकामी अपिल अर्ज दाखल केला आहे. आपणांस सदर अपील प्रकरणी प्रतिवादी क्र. ०२ केले आहे. प्रकरणी दिनांक १३.०८.२०२४ रोजी मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांनी आपणांस पुढील सुनावणी तारखेबाबत जाहिर नोटीसीद्भारे अवगत करणेचे निर्देश दिले आहे. सदर प्रकरणी पुढील सुनावणी **दिनांक २४.०९.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजत**

आपण सदर प्रकरणामध्ये प्रतिवादी क्र.०२ असून, सदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस सुचित करण्यात येते की, आपण नियोजित सुनावणी दिनांक २४.०९.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांचे दालनात उपस्थित हजर राह्न, आपली बाजू मांडावी. उपरोक्त नमूद केलेल्या दिवशी आपण स्वत अथवा आपले प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित न राहिल्यास, आपणास काहीही सांगावयाचे नाही, असे गृहित धरुन प्रकरणी गुणवत्तेवर निर्णय घेण्यात येईल, यांची नोंद घ्यावी.

स्वाक्षरी/-अञ्चल कारकुन, अपर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर

KisaN KISAN MOULDINGS LIMITED (CIN: L17120MH1989PLC054305) Regd. Office: Tex Centre, K wing, 3° Floor, 26-A, i Road, Off. Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai - 400 072. Tel: 022 - 4200 9100 / 9200; Fax: 022-2847 8508

E-mail: cs.kisan@kisangroup.com; Web-site: www.kisangroup.com; NOTICE OF THE 35th ANNUAL GENERAL MEETING TO BE

<u>Held through video conferencing/other audio-visual means</u> In Continuation to our newspaper advertisement dated August 29, 2024, Notice is hereby given that the 35th Annual General Meeting ("35th AGM/AGM") of the members of Kisan Mouldings Limited ("the Company") will be held on Monday, September 23, 2024 at 3:30 p.m. IST through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/ OAVM") facility pursuant to the provisions of Section 101 of the Companies Act, 2013 ("Act") and Rules made thereunder, read with the Ministry o Corporate Affairs ("MCA") General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, No.17/2020 dated April 13, 2020, in relation to "Clarification on passing of ordinary and special resolutions by Companies under the Companies Act. 2013". No. 20/2020 dated May 05, 2022, No. 10/2022 dated December 28, 2022 and the, General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, which is in continuation of Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular No.10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, Circular no.

SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021, Circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022, Circular no. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 05th January, 2023 and Circular no. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), for conducting AGM through VC/OAVM, the AGM of the Company will be held through VC/OAVM without the physical presence of the Members at a common venue and Regulation 36 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") to transact the ordinary and special business as stated in the Notice of the 35th AGM. The Members can attend and participate in the AGM through VC/OAVM only. The deemed venue for the AGM shall be the Registered Office of the Company i.e. Tex Centre, K wing, 3rd Floor, 26-A, Chandivali Road, Off. Saki Vihar Road Andheri (East), Mumbai – 400 072. Tel: 022 – 4200 9100 / 9200, Fax: 022-2847 8508. The said Notice along with Annual Report inter alia containing Board's Report

Corporate Governance Report, Auditor's Report and the Audited Financial Statements has been dispatched/circulated to all Members at their registered e-mail IDs, and The Annual Report for the Financial Year 2023-2024 including notice of the 35th AGM would also be available on the website of the Company at www.kisangroup.com / index.html and BSE Limited at www.bseindia.com. The facility for appointment of proxy will no be available for the 35th AGM. The instructions for joining the 35th AGM electronically are provided in the Notice of the 35th AGM...

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standard-2 on General Meetings and Regulation 44 of the SEBLL isting Regulations, the Company is pleased to offer electronic voting facility to its Members, to exercise their right to vote on all the resolutions proposed to be transacted at the 35th AGM. The Members may cast their votes using an electronic voting system ("remote e-voting") or electronically cast their votes during the 35th AGM ("e-voting"). The Company has engaged the Services of Link Intime India Private Limited ("LIIPL") as authorized agency for conducting of remote e-voting and voting during the AGM. The remote e-voting period commences on Friday, September 20, 2024 from 9:00 a.m. (IST) and ends on Sunday, Septembe 22, 2024 at 5:00 p.m (IST). The e-voting module shall be disabled by LIIPL for voting thereafter and members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. Once the voting on a resolution(s) is cast by the Member, the Member cannot modify it subsequently. The Member, whose name is recorded in the Register of Members/ list of Beneficial

Owners as on the cut-off date i.e. Monday, September 16, 2024 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting system as on the date of AGM. Any recipient of the Notice, who has no voting rights as on the Cut-off date, shall treat this Notice as intimation only Members are requested to read the instructions pertaining to manner of casting vote

through remote e-voting, e-voting during AGM and attending AGM through VC/ OAVM as provided in the Notice of 35th AGM carefully. In case you have any queries or issues regarding E-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and evoting manual available at Instavote-Linkintime or send an email to enotices@linkintime.co.in or call on: 022-49186000 and for attending the AGM or issues regarding login send an email to instameet@linkintime.co.in or call on: 022-

Facility for e-voting shall also be made available during 35th AGM for those Members who will attend the 35th AGM through VC/OAVM facility and who has not already casted their vote through remote e-voting and are otherwise not barred from doing so. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the 35th AGM may also participate in the 35th AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote again.

The voting rights of the Members shall be in proportion to the Equity Shares held by them in the Paid up Equity Share Capital of the Company as on Monday, September 16 2024 (cut-off date). In case of any person becoming the member of the Company after the dispatch of Notice of 35th AGM but on or before the said cut-off date, may write an email to Company/RTA at cs.kisan@kisangroup.com/rnt.helpdesk@linkintime.co.in for obtaining login ID and password. Further, if the Member is already registered with LIPL remote e-voting platform, then they can use existing User ID and Password for casting the vote through remote e-voting.

FURTHER NOTICE is hereby given Pursuant to the provisions of Section 91 of the Act read with Regulation 42 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015; we hereby inform you that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, September 17, 2024

to Monday, September 23, 2024 (both days inclusive) for the purpose of 35th AGM. Generally, a member entitled to attend and vote at the meeting is entitled to appoint a proxy to attend and vote on a poll instead of himself and the proxy need not be a member of the Company. Since this AGM is being held through VC/OAVM pursuant to the aforesaid Circulars, physical attendance of members has been dispensed with. Accordingly, the facility for appointment of proxies by the members will not be available for the AGM and hence the proxy Form and Attendance Slip are not annexed hereto.

All Documents referred to in the Notice will also be available electronically for inspection without any fee by the members from the date of circulation of this Notice up to the date of AGM. Members seeking to inspect such documents can send ar email to cs.kisan@kisangroup.com.

Members seeking any information with regard to the accounts or any other matter to be placed at the AGM, are requested to write to the Company on or before Monday.

September 16, 2024 through email on cs.kisan@kisangroup.com. M/s. Nidhi Bajaj & Associates, Practicing Company Secretary (ICSI Membership No:

ACS - 28907) has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-process as well as for e-voting during the AGM, in a fair and transparent manner Members who would like to express their views/ask questions during the meeting

need to register themselves as a speaker by sending their request mentioning their name, demat account number/folio number, email ID and Mobile Number at cs.kisan@kisangroup.com on or before Monday, September 16, 2024 (6:00 p.m. IST). Those members who have registered themselves as a speaker will only allowed to express their views/ask questions during the AGM. The Company reserves the right to restrict the number of speakers attending on the availability of time for the AGM.

The Results on resolutions shall be declared not later than 48 hours from the conclusion of the 35th AGM. The result declared along with the Scrutinizer's Report will be available on the Company's website at www.kisangroup.com/index.html and shall be communicated to the Stock Exchanges where the Company's shares are listed viz. BSE Limited and be available on their websites at www.bseindia.com

For KISAN MOULDINGS LIMITED

Sd/-VIJAY JOSHI **COMPANY SECRETARY**

Date: August 31, 2024 Place: Mumbai

(ICSI MEMBERSHIP NO. A7298)

दि.१: करत आहे, असा आरोप सिंह गिरिराज यांनी केला आहे.

नेमकं काय घडलं? केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह एक बलिया उपविभागीय कार्यालयात तरुणाने हुला करण्याचा आयोजित जनता दरबारात केला. शनिवारी लोकांना भेटत होते आणि घडलेल्या या घटनेत सिंह लोकांच्या समस्या ऐकत होते. यांना मारहाणीचा प्रयत्न त्याचवेळी मोहम्मद सैफी तेथे तरुणाला आले आणि त्यांनी माईक हातात कर्मचाऱ्यांनी घेत काही वक्तव्य केले. त्याला ताब्यात घेतले. आम भाजप कार्यकर्त्यांनी विरोध पार्टीचे माजी करत सैफी यांच्या हातातील मोहम्मद माईक घेण्याच्या प्रयत्न केला सैफी यांच्यावर गोंधळ त्यावेळी सैफी यांनी गिरिराज घालण्याचा आणि हल्ला सिंह यांच्या दिशेने धावत त्यांना केल्याचा गिरिराज सिंह धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न यांनी आरोप केला आहे. केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी

Take notice that proprietors namely Mr.Pankaj Hastimal Jagawat & Mrs.Suman Pankaj Jagawat (the owners of brevity) are claiming to be absolute and exclusive owner in respect of th Flat Premises described in the schedule hereund written ("the Flat Premises"). We intend to purchasithe said Flat Premises, free from encumbrance the said Flat Premises, free from encumbrances and investigate the title of the Owner in respect the said Flat Premises described in the schedule hereunder written. ALL PERSONS having any leaim to or any interest in the said Flat Premises or any part thereof described in the schedule hereunder written by way of Sale, charge, exchange, gift, lease, sublease, lien, tenancy, mortgage (equitable otherwise), trust, bequest, processes or assignment inheritance, leave and Premises shall be concluded by us THE SCHEDULE REFERRED TO ABOVE: Description of Flat Premises: Flats premises being Flat no 401 & 402 in th

Mrs. Prakashini Jayesh Shah, membe in respect of Flat 101 in Ankur B Co op.Hsg. Soc. Ltd. situated at T.P.S.III 7th Road, Off Factory Lane, Boriva West, Mumbai 400 092 holding Share West, Mumbai 400 092 holding Shark Certificate no. 001 bearing distinctive nos. 001 to 005 expired on 30-01-2024 without making nomination. His son Mr. Yogesh Jayesh Shah being a lega heir of the deceased member has applied to the Society for transfer of 50% shares in his name. anyone/any other legal heirs are aving any claims/objections about roposed transfer of 50% shares in the ıame of Mr. Yogesh Jayesh Shah i olace Late Mrs. Prakashini Jayesl ays with supporting documents hereafter, no claim will be considered and the Society will proceed with the transfer of 50% shares. Date: 02-09-2024 Place: Mumbai सर्व संबंधितांना येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील १) श्री. देवजी गणेश पटेल व २ श्री. हितेश देवजी पटेल हे खोली क्र.बी-२ चारकोप(१) जनप्रकल्प कोहौसोलि., प्लॉट क्र.५०३, रोड क्र. आर्एससी-४५, सेक्टर-५ चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ येथील जागेचे संयुक्त मालक आहेत आणि भार्व खरेदीदाराकडे सदर खोली विक्री व हस्तांतर करण्याचे मान्य केले आहे. येथे नोंद असावी की, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण यांच्यादारे प्राप्तकर्ते श्री. रमेश सुब्रमण्यम यांना सदर खोलीबाबत वितरीत केलेले -मूळ वाटपपत्र माझ्या अशिलाकडून हरवले/गहाळ

लाखो रूपये खर्च करून

आदिवासींसाठी करण्याची

कशी, असा प्रश्न आरोग्य

विभागाला पडला आहे.

ज्ञानाच

निरक्षर,

गोरगरीब

मानसिकता

सुधारावी

अशा स्थितीत

मिळविलेल्या

अंधशध्दाळू,

आरोग्यसेवा

उपयोग

यांची

नाही.

sion, assignment, inheritance, leave an icence, partnership deed, easement, partitio loans, prescription or pre-emption, heirship or an other deed or agreement or under any disposition or any lis pendens, injunction, attachment, decree, order or award passed by any court of law, tribunal, revenue of statutory authority or arbitration or otherwise howsoever, should notify the same in writing to me with documentary evidence of such claims or interests if any, at the address mentioned herein below, within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which, the claim or claims, if any will be considered to have been waived and/or abandoned for all intents and purposes and not binding in any manner whatsoever and the purchase of the se said Flat Premises shall be concluded by us. or any lis pendens, injunction, attachment, decree

PUBLIC NOTICE

ouilding known as Navratan Chs Ltd, situated at 14

road Bandra West Mumbai 400050, bearing C.T.S

no F/424,Plot 445, TPS III of village Bandra, Taluka Andheri, District Mumbai. The flats admeasuring

Another, District wumbal. The liais admeasuring 700sqft carpet area each along with Two Stilt Car Parking Space together with undivided interest appurtenant to the said Flat Premises in the General / Common and restricted / limited areas and facilities in the said land and building and which building is tending.

जाहीर सूचना

रहिवासी, पर्यावरणसंबंधी ग्रूप्स आणि इतर

सर्व संबंधीत व्यक्तींना कळविण्यात येते की

महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाने मे

श्री कल्की इंटरप्रायझेस यांच्या 'तुलसी

वाटिका ' प्रस्तावित इमारत बांधकाम प्रकल्प

प्लॉट स.नो.–१३, हि.नो.१, स.नो.१७

हि.नो. १२ वडवली गाव, कल्याण तालुका

बांधकामास पत्र क्रमांक EC24B038MH

121627आणि फाइल क्र. SIA/MH/INFRA2 /

१९.०८.२०२४ द्वारे परवानगी दिली आहे व

२.०९.२०२४ रोजी प्रकाशित झाली आहे

सदर पत्र पर्यावरण विभाग महाराष्ट्र (ww

environmentclearance.nic.in) यांच्या संकेत

PUBLIC NOTICE

hah should contact/write to the ociety's Secretary within 15 (fifteen

Ankur-B Co-op. Hsg. Soc. Ltd. T.P.S.III,7th Road, Off Factory Lane

जाहीर सूचना

जर कोणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्थेस सदर

खोलीबाबत विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकीहकः

बक्षीस. वहिवाट इत्यादी स्वरुपात कोणतार्ह

अधिकार, हक्क, हित किंवा दावा असल्यास

ऱ्यांनी खालील स्वाक्षरीकर्ता यांना लेखी स्वरुपात

आवश्यक दस्तावेजी पराव्यांसह सचना प्रकाशन

गरखेपासून **१४ (चौदा)** दिवसांत संपर्क करावा

भन्यथा असे दावा अस्तित्वात नाही असे

प्रमजून त्याग केले आहेत असे समजले जाईल

आणि सदर खोलीबाबत दाव्यांच्या संदर्भाशिवार

सही / –

राजेंद्र बी. गायकवाड

वकील उच्च न्यायालय

खोली क्र.डी-४६, मिलाप कोहौसोलि.

प्लॉट क्र.१८३. सेक्टर-१. चारकोप.

कांदिवली (प.), मुंबई-४०००६७.

ठिकाण: मुंबई

देनांक: ०२.०९.२०२४

खरेदी/विक्री व्यवहार पुर्ण केला जाईल.

झाले आहे.

Hon.Secretar

Borivali (W) Mumbai-93

49478/2023 प्रकल्पासाठी

स्थळावर पाहता येतील

MRIDUL DILIP SINGHVI & TINA MRIDUL SINGHVI Date:01.09.2024
Place: Mumbai
Place: Mumbai
Place: Mumbai
Place: Mumbai